

पुणे विद्यापीठ



दूरध्वनी क्रमांक :

०२०-२५६९१३४१, २५६०१२०६

गणेशखिंड, पुणे ४११ ००७

फॅक्स : ०२०-२५६०१२०६

०२०-२५६९१३४१

Website : www.unipune.ac.in

e-mail : coe@unipune.ac.in

संदर्भ : परीक्षा-समन्वय/१०१२

दिनांक : ३ ऑक्टोबर, २०१२

तातडीचे
स्मरणपत्र क्र १

मा. प्राचार्य / संचालक,

सर्व संलग्न महाविद्यालये / मान्यताप्राप्त संस्था

विषय : महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी नियुक्तीबाबत ...

संदर्भ : आमचे पत्र क्रमांक परीक्षा समन्वय / ९७७, दि. २१ सप्टे. २०१२

महोदय / महोदया,

उपरोक्त संदर्भीय पत्रानुसार आपणास महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी नियुक्त करून दि. २९ सप्टे. २०१२ पर्यंत विद्यापीठास कळविण्याबाबत सूचना देण्यात आलेली होती. मात्र अद्यापही बऱ्याच महाविद्यालयांकडून माहिती प्राप्त झालेली नाही. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचे पहिल्या सप्ताहात आयोजित करावयाची कार्यशाळा होऊ शकलेली नाही. सन २०१२ च्या ऑक्टोबरमध्ये सुरु होणाऱ्या परीक्षांचे दिनांक विचारात घेता या नियुक्त्या तातडीने होणे गरजेचे आहे. त्यामुळे या पत्राद्वारे आपणास पुनश्च कळविण्यात येते की, ज्या महाविद्यालयांनी अद्याप नियुक्त्या केल्या नसतील त्यांनी कृपया दि. ६ ऑक्टोबर २०१२ पूर्वी नियुक्तीची कार्यवाही पूर्ण करून तसे विद्यापीठास कळवावे.

या अनुषंगाने पुढे असेही कळविण्यात येते की, महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी यांच्या नियुक्तीची माहिती उपरोक्त संदर्भीय पत्रासोबत दिलेल्या नमुन्यात आणि कार्यपद्धतीनुसारच विद्यापीठास कळवावयाची आहे. सदर नियुक्तीची माहिती प्राप्त न झाल्यास अशा महाविद्यालयांचे विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण स्वीकारणे, प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण स्वीकारणे अथवा परीक्षेसंबंधी इतर कामकाजावर परिणाम होऊ शकतो, याची कृपया नोंद घेऊन त्वरित कार्यवाही करावी, ही विनंती.

आपली

परीक्षा नियंत्रक

पुणे विद्यापीठ



दूरध्वनी क्रमांक :
०२०-२५६९१३४१, २५६०१२०६

गणेशखिंड, पुणे ४११ ००७

फॅक्स : ०२०-२५६०१२०६

०२०-२५६९१३४१

Website : www.unipune.ac.in

e-mail : coe@unipune.ac.in

संदर्भ : परीक्षा-समन्वय/१०१३
२०१२

दिनांक : ३ ऑक्टोबर,, ,

महत्वाचे

मा. प्राचार्य / संचालक,
सर्व संलग्न महाविद्यालये / मान्यताप्राप्त संस्था

विषय : महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी नियुक्तीबाबत ...

संदर्भ : आमचे पत्र क्रमांक परीक्षा समन्वय / ९७७, दि. २१ सप्टे. २०१२

महोदय / महोदया,

उपरोक्त संदर्भीय पत्रानुसार आपणास महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी नियुक्त करण्याबाबत कळविले होते. काही महाविद्यालयांनी या नियुक्त्या करून तसे विद्यापीठास कळविले आहे. मात्र त्यापूर्वीच वरिष्ठ पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या झालेल्या असल्याने जर आपण नियुक्त केलेल्या महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी यांना अशी नियुक्ती आलेली असल्यास/ आल्यास त्यांना आपल्या महाविद्यालयातील परीक्षा अधिकारी पदाचे काम पाहण्यास सांगून पर्यायी नियुक्तीसाठी परीक्षा समन्वय तातडीने email (examcoordination@unipune.ac.in) व्दारे अथवा फॅक्स व्दारे विभागास कळवावे.

कृपया नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, ही विनंती.

आपली

परीक्षा नियंत्रक